

आदिवासी विकास विभागातील विवक्षित योजनांचे काम करण्यासाठी शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करारपद्धतीने नियुक्ती करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : आस्था २०१७/प्र.क्र.११४/का-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : २९ जानेवारी, २०१८

**वाचा :** सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि. १७ डिसेंबर, २०१६.

**प्रस्तावना :-**

सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांच्या सेवा विषयनिहाय एम्पॅनलमेंट (Empanelment) करून करार पद्धतीने घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. यास अनुसरून आदिवासी विकास विभागातील विवक्षित योजनांची कामे तातडीने करण्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागात काम केलेल्या व शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करारपद्धतीने नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

आदिवासी विकास विभागातील विवक्षित योजनांच्या कामाकरीता, तसेच केंद्र शासनाच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान व विशेष केंद्रीय सहाय योजने अंतर्गत मूल्यमापन व संनियंत्रण आणि संस्थात्मक बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने कार्यवाहीसाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागात काम केलेल्या व शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या खालील नमूद सह/उपसचिव यांची नामिकासूची (Panel) तयार करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद
१	श्री.सदाशिव संभाजी बेनके	उपसचिव
२	श्री.सदानंद नु.गावीत	सहसचिव
३	श्रीम.अैनुल अत्तार	सहसचिव
४	श्री. कैलास द.भंडलकर	उप सचिव
५	श्री. सुर्यकांत भाऊराव हिंगोणेकर	सह आयुक्त

२. नामिकासूचीतील उपरोक्त अधिकाऱ्यांची विहित अटी व शर्तीच्या अधीन करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल व सदर नामिकासूचीची वैधता जास्तीत जास्त ३ वर्षे राहिल. नामिकासूचीतील अधिकाऱ्यांना आदिवासी विकास विभागात करार पद्धतीने नियुक्तीचे आदेश वेगळ्याने निर्गमित करण्यात येतील.

३. उपरोक्त कंत्राटी नेमणूकीच्या अंमलबजावणीसाठी वित्तीय तरतुद प्रतिवर्षी केंद्र शासनाच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान व विशेष केंद्रीय सहाय योजने अंतर्गत मूल्यमापन व संनियंत्रण आणि संस्थात्मक बळकटीकरणासाठी प्राप्त होणाऱ्या निधीतून करण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३ दि.१७/१२/२०१६ ला अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२९१६३५१५०५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिता गायकवाड)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री, आदिवासी विकास विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.प्रधान सचिव (आ.वि.) यांचे स्वीय सहायक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ५) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- ६) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- ७) सह सचिव/उप सचिव यांचे स्वीय सहायक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ८) सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ९) संबंधित अधिकारी ( रजिस्टर पोस्टाने )
- १०) कार्यासन १९ /नोंदणी शाखा/ रोखशाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ११) निवडनस्ती/वैयक्तीक नस्ती, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२